



CIN: L15420PN1933PLC133303

Registered Office: P.O. Tilaknagar, Tal. Shrirampur, Dist. Ahmednagar, Maharashtra-413 720

Corporate Office: 3rd Floor, Industrial Assurance Building, Churchgate, Mumbai, Maharashtra-400 020

Email: investor@tilind.com, **Website:** www.tilind.com, **Phone:** +91 22 22831716/18, **Fax:** +91 22 22046904

ONLINE FILING

Ref: TI/BSE/COMP/2020-21/40

October 07, 2020

To,
The Manager (Listing),
BSE Limited,
P.J. Towers, Dalal Street,
Mumbai – 400 001
Ph: 022 2272 1233/34
Fax: 022 2272 1919

Sub: Intimation of publication of the extract of consolidated un-audited financial results for the quarter ended June 30, 2020

Ref: Scrip Code – 507205

Dear Sir/Madam,

We are submitting herewith copy of Newspaper cuttings with respect to the extract of consolidated un-audited financial results for the quarter ended June 30, 2020 published on Wednesday, October 07, 2020 in the following Newspapers in compliance with Regulation 47(1)(b) of the SEBI (LODR) Regulations, 2015:


- a. The Free Press Journal (English);
- b. Navshakti (Marathi); and
- c. Kesari (Marathi)

Kindly acknowledge the receipt and take the same on your record.

Thanking you,

Yours faithfully,

For Tilaknagar Industries Ltd.


Gaurav Thakur
Company Secretary



Encl: a/a



TILAKNAGAR INDUSTRIES LTD. (TI)
CIN: L15420PN1933PLC133303

Corporate Office: 3rd Floor, Industrial Assurance Building, Churchgate, Mumbai, Maharashtra - 400 020
Registered Office: P.O. Tilaknagar, Tal. Shrirampur, Dist. Ahmednagar, Maharashtra - 413 720
Email: investor@tilind.com; Website: www.tilind.com; Phone: +91 22 22831716/18;
Fax: +91 22 22046804

**EXTRACT OF CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS
FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2020**

Sl. No.	Particulars	Quarter ended		Year ended	
		30.06.2020	31.03.2020	30.06.2019	31.03.2020
		Unaudited	Audited	Unaudited	Audited
1	Total Income from Operations (including other income)	18,573.38	37,191.23	32,451.27	1,51,340.01
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	(2,276.71)	(7,353.28)	(3,695.93)	(18,391.41)
3	Net Profit/(Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	(2,276.71)	38,159.07	(3,695.93)	27,126.94
4	Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	(2,279.92)	38,049.66	(3,695.93)	26,972.76
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax))	(2,283.38)	38,049.66	(3,700.33)	26,956.91
6	Equity Share Capital	12,513.38	12,513.38	12,513.38	12,513.38
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year				(14,250.66)
8	Earning Per Share (of Rs.10/- each) (not annualised)				
1)	Basic (in Rs.)	(1.82)	30.41	(2.96)	21.56
2)	Diluted (in Rs.)	(1.82)	30.34	(2.96)	21.49

Notes:

- The above is an extract of the detailed format of unaudited financial results (Standalone and Consolidated) for the quarter ended June 30, 2020 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the unaudited financial results (Standalone and Consolidated) for the quarter ended June 30, 2020 are available on the Company's website (www.tilind.com) and on the website of BSE (www.bseindia.com) and NSE (www.nseindia.com).
- The above results have been prepared in accordance with recognition and measurement principles laid down in the Ind-AS 34 - (Interim Financial) Reporting prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with relevant rules issued thereunder and other accounting principles generally accepted in India.
- The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its Meeting held on October 06, 2020. The above results have been subjected to a limited review by the Statutory Auditors of the Company and the figures for the quarter ended March 31, 2020 are the balancing figures between the audited figures in respect of the full financial year and the published year to date figures (unaudited) upto the third quarter of the relevant financial year, which have been subjected to limited review by the Statutory Auditors.
- Key Standalone Financial information is given below:

Particulars	Quarter ended		Year ended	
	30.06.2020	31.03.2020	30.06.2019	31.03.2020
	Unaudited	Audited	Unaudited	Audited
Revenue from Operations (Inclusive of Excise Duty)	18,570.18	36,091.16	20,323.76	1,49,783.23
Less: Excise duty	12,904.56	19,065.40	8,243.43	83,063.01
Revenue from Operations (Net)	5,665.62	17,025.76	12,080.33	66,720.22
Profit/(Loss) before Tax	(1,897.50)	40,881.86	(3,277.70)	30,877.48
Profit/(Loss) after Tax	(1,898.83)	40,796.38	(3,277.70)	30,792.00
Total Comprehensive Income/(Loss)	(1,902.35)	40,788.54	(3,279.68)	30,777.91

- Statutory Auditors have modified their opinion on the unaudited financial results (Standalone and Consolidated) for the quarter ended June 30, 2020 as under: (i) The Holding Company has not carried out impairment assessment of one of the ENA plants as required by Ind AS 36 'Impairment of Assets' though there is an indication of impairment, (ii) The Holding Company has not recognised impairment loss on long overdue advances given to certain parties amounting to Rs. 6,074.08 lacs as required by Ind AS 109 'Financial Instruments', (iii) PunjabExpo Breweries Private Limited ("Punjabexpo") wholly owned subsidiary of the Company has incurred net loss during the quarter and due to accumulated losses, the net worth is negative. Despite adverse financial condition, the Company has not recognised provision for impairment in equity investment of Rs. 1,080.39 lacs and advances given of Rs. 3,502.55 lacs to Punjabexpo as required by Ind AS 36 'Impairment of assets', (iv) The National Company Law Tribunal ("NCLT") has ordered for liquidation of Prag Distillery (P) Ltd ("Prag"), wholly owned subsidiary of the Company. However, the Company has not made impairment provision for equity investment of Rs. 1,543.35 lacs in Prag as required by Ind AS 36 'Impairment of assets', (v) Prag has incurred capital expenditure of Rs. 10,038.83 lacs on expansion project of bottling unit which is recorded under the head capital work in progress. The said project is not operational since many years which provide indications of impairment. Prag has not tested the said project for impairment loss as per Ind AS 36 'Impairment of Assets', (vi) Prag has unsecured overdue trade receivables of Rs. 586.55 lacs from Andhra Pradesh Beverage Corporation Ltd. The management has not considered any provision for allowance on doubtful trade receivables/ expected credit loss though it is long overdue.

By Order of the Board
For Tilaknagar Industries Ltd.
Sd/-

Amit Dahanukar
Chairman & Managing Director
(DIN: 00305636)

Place: Mumbai
Date: October 06, 2020

मुंबई, बुधवार, ७ ऑक्टोबर २०२०



टिलकनगर इंडस्ट्रीज लिमिटेड (टीआय)

सीआयएन : L15420PN1933PLC133303

कॉर्पोरेट कार्यालय : ३ रा मजला, औद्योगिक विभा इमारत, चर्चगेट, मुंबई, महाराष्ट्र - ४०० ०२०

मॉडर्नाईज्ड कार्यालय : पी.ओ. टिलकनगर, ता. श्रीरामपूर, जि. अहमदनगर, महाराष्ट्र - ४१३ ७२०

ई-मेल : investor@tilind.com वेबसाइट : www.tilind.com दूरध्वनी : + ९१ २२ २२८३१७१६/१८ फॅक्स : + ९१ २२ २२०४६९०४

दि. ३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिताच्या एकत्रित अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचा सारांश

(रु. लाखांत)

अ. क्र.		तिमाहीअखेर		वर्षअखेर	
		३०.०६.२०२०	३१.०३.२०२०	३०.०६.२०१९	३१.०३.२०२०
		अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित
१	परिचालनातून एकूण उत्पन्न (अन्य उत्पन्न अंतर्भूत)	१८,५७३.३८	३७,९९१.२३	३२,४५१.२७	१,५९,३४०.०९
२	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादोत्पन्न व/वा असामान्य बाबीपूर्व)	(२,२७६.७९)	(७,३५९.२८)	(३,६९५.९३)	(१८,३९१.४९)
३	करपूर्व कालावधीकरिता (अपवादोत्पन्न व/वा असामान्य बाबीपरचात) निव्वळ नफा/(तोटा)	(२,२७६.७९)	३८,९५९.०७	(३,६९५.९३)	२७,९२६.९४
४	करपरचात कालावधीकरिता (अपवादोत्पन्न व/वा असामान्य बाबीबाबीपरचात) निव्वळ नफा/(तोटा)	(२,२७६.९२)	३८,०४९.६६	(३,६९५.९३)	२६,९७२.७६
५	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता (करपरचात) नफा/(तोटा) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (करपरचात) यांचा समावेश)	(२,२८३.३८)	३८,०४९.६८	(३,७००.३३)	२६,९५८.९९
६	समभाग भांडवल	१२,५९३.३८	१२,५९३.३८	१२,५९३.३८	१२,५९३.३८
७	राखीव (पुरवठ्यांकरिता राखीव वगळता, गत वर्षाच्या लेखापरीक्षित तालबंदीमध्ये दर्शविल्यानुसार)				(१४,२५०.६६)
८	उत्पन्न प्रतिशेअर (प्रत्येकी रु. १०/-) (अवार्शिकीकृत)				
अ)	मूलभूत (रु.)	(१.८२)	३०.४९	(२.९६)	२९.५६
ब)	सौम्यीकृत (रु.)	(१.८२)	३०.३४	(२.९६)	२९.४९

टीका :

- वरील विवरण हे सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजसकडे दाखल करण्यात आलेल्या दि. ३०.०६.२०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिताच्या वित्तीय निष्कर्षांचा (स्थायी व एकत्रित) विस्तृत प्राकृपाचा सारांश आहे. ३०.०६.२०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिताच्या वित्तीय निष्कर्षांचे (स्थायी व एकत्रित) संपूर्ण प्राकृप कंपनीची वेबसाइट (www.tilind.com) वर तसेच बीएसईची वेबसाइट (www.bseindia.com) व एनएसईची वेबसाइट (www.nseindia.com) वरही उपलब्ध आहे.
- सर्व कालावधीकरिताचे वित्तीय निष्कर्ष हे आयएडी एएस - ३४ : कंपनीचा कायदा, २०१३ चे अनुच्छेद १३३ अंतर्गत विहित अंतरिम वित्तीय गोंदी सहाय्यन त्वाअंतर्गत जारी संलग्न नियम तसेच भारतामध्ये सर्वसाधारणपणे स्वीकारण्यात येत असलेल्या अन्य लेखा धोरणांनुसार तयार करण्यात आलेले आहेत.
- वरील निष्कर्षांचे लेखापरीक्षण समितीद्वारे पुरावोलोचन करण्यात आले असून संचालक मंडळाद्वारे त्यांच्या दि.०६.१०.२०२० रोजी पार पडलेल्या सभेत त्यांना मंजुरी देण्यात आली आहे. कंपनीच्या वैधानिक लेखापरीक्षकांनी वरील निष्कर्षांचे लेखापरीक्षण केले असून दि. ३१.०३.२०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिताची आकडेवारी ही संपूर्ण वित्तीय वर्ष व संबंधितवित्तीय वर्षाच्यातिसऱ्या तिमाहीपर्यंत प्रसिद्ध वर्ष ते तारीख आकडेवारी (अलेखापरीक्षित) वांदण्यात तालमेल साधणारी आहे, जी बाब वैधानिक लेखापरीक्षकांच्या मर्यादित पुरावोलोचनाच्या अधीन आहे.
- स्थायी वित्तीय निष्कर्षांची महत्त्वाची माहिती खाली दिलेली आहे :

(रु. लाखांत)

	तिमाहीअखेर		वर्षअखेर	
	३०.०६.२०२०	३१.०३.२०२०	३०.०६.२०१९	३१.०३.२०२०
	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित
परिचालनातून महसूल (जकात कर समाविष्ट)	१८,५७०.१८	३६,०९१.१६	२०,३२३.७६	१,४९,७८३.२३
वजा - जकात कर	१२,९०४.५६	१९,०६५.४०	८,२४३.४३	८३,०६३.०९
परिचालनातून महसूल (निव्वळ)	५,६६५.६२	१७,०२५.७६	१२,०८०.३३	६६,७२०.२२
करपूर्व नफा/(तोटा)	(१,८९७.५०)	४०,८८१.८६	(३,२७५.७०)	३०,८७७.४८
करपरचात नफा/(तोटा)	(१,८९८.८३)	४०,७९६.३८	(३,२७५.७०)	३०,७९२.००
एकूण सर्वसमावेशक उत्पन्न/(तोटा)	(१,९०२.३५)	४०,७८८.५४	(३,२७९.६८)	३०,७७७.९९

- वैधानिक लेखापरीक्षकांनी दि. ३०.०६.२०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिताच्या अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांवरील (स्थायी व एकत्रित) त्यांचे मत पुढीलप्रमाणे सुधारित केले आहे : १) भारतीय लेखा मानकांच्या (आयएडी एएस ३६) संपत्तीची हानी या आवश्यकतेनुसार बिघाडाचे निर्देश असतानाही कंपनीने एका ईएए प्लान्ट्स ची दुस्मिती केलेली नाही. २) भारतीय लेखा मानक (आयएडी एएस १०९) वित्तीय साधनांद्वारे आवश्यकतेनुसार रक्कम रु. ६०७४.०८ लाख इतक्या रकमेच्या काही पाटीरजा दिलेल्या आगाऊ रकमेची सुधारणा केलेली नाही. ३) पंजाबएक्स्प्रेस ब्रेझर प्रायव्हेट लिमिटेड (पंजाबएक्स्प्रेस) कंपनीची पूर्णतः मालकीची उपकंपनी यांचा वर्षादरम्यान निव्वळ तोटा झाला व संचयित तोटाप्रामुळे निव्वळ संपत्ती मूल्य नकारात्मक ठरले आहे. विपरीत आर्थिक स्थिती असतानाही कंपनीने रु.१०८०.३९ लाखांच्या समभाग गुंतवणुकीत दुस्मितीकरिता तत्तुद केलेली व आयएडी एएस ३६ संपत्तीची हानी या अंतर्गत आवश्यकतेनुसार पंजाबएक्स्प्रेस यांना रु. ३५०२.५५ लाख आगाऊ रक्कम देऊ केलेली. ४) राष्ट्रीय कंपनी विधि न्यायाधिकरणाने (एनसीएलटी) कंपनीची पूर्णतः मालकीची उपकंपनी - प्राग डिस्टिलरी (प्रा.) लि. (प्राग) या कंपनीच्या परिसमाप्ताचा आदेश दिला आहे. तथापि, आयएडी एएस संपत्तीची हानी या अंतर्गत आवश्यकतेनुसार प्रागमध्ये रु. १५४३.३५ लाखांच्या समभाग गुंतवणुकीकरिता हानीकरिताची तत्तुद केलेली नाही. ५) प्राग कंपनीने बॉटलिंग युनिटच्या विस्तार प्रकल्पावर रु. १०३८.६३ लाखांचे भांडवली खर्च केले जी बाब प्रगतीपथावरील भांडवल काय व शीर्षांतर्गत नोंदीत आहे. सदर प्रकल्प अनेक वर्षांपासून कार्यान्वित नाही ज्याकरिता हानीचे संकेत देण्यात आले आहेत. आयएडी एएस ३६ संपत्तीची हानी या अंतर्गत आवश्यकतेनुसार हानीच्या नुकसानीकरिता सदर प्रकल्पाची प्राग यांनी चाचणी केली नाही. ६) प्राग यांनी आंध्र प्रदेश बेव्हेज कार्पोरेशन लि. कडून रु.५८६.५५ लाखांच्या धकित व्यापारी स्वीकाराई रक्कम अमुरक्षित केली आहे. व्यवस्थापनाने दीर्घकाळ धकित असले तरीही, संकायद व्यापार स्वीकारायोग्य/अंशित पत हानीवरील भत्तांकरिता कोणत्याही तत्तुदीचा विचार केला नाही.

मंडळाच्या आदेशाद्वारे
टिलकनगर इंडस्ट्रीज लि. करिता
सही/-

अमित द्वाणवकर
अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक
(टीआयएन : ००३०५६३६)

ठिकाण : मुंबई

दिनांक : ०६.१०.२०२०

for freepressjournal.in



टिककनगर इंडस्ट्रीज लिमिटेड (टीआय)

सीआयएन : L15420PN1933PLC133303

कॉर्पोरेट कार्यालय : ३ रा मजला, औद्योगिक विभा इमारत, चर्चगेट, मुंबई, महाराष्ट्र - ४०० ०२०

नॉनलीकृत कार्यालय : पी.ओ. टिळकनगर, जं. बीगमसु, जि. अहमदनगर, महाराष्ट्र - ४१३ ७२०

ई-मेल : investor@tind.com वेबसाइट : www.tind.com दूरध्वनी : + ९१ २२ २२८३१०१६/१८ फॅक्स : + ९१ २२ २२८३१०१७

दि. ३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिताच्या
एकत्रित अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचा सारांश

अ. क्र.		(रु. लाखांत)			
		तिमाहीअखेर		वर्षअखेर	
		३०.०६.२०२०	३१.०३.२०२०	३०.०६.२०१९	३१.०३.२०२०
		अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित
१.	परिचालनातून उत्पन्न उत्पन्न (अथवा उत्पन्न आर्जन)	१८,५०३.३८	१७,१११.२३	१२,४५१.२७	१,५९,३४०.०१
२.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, असवादात्मक व/वा असमान्य बाबीसह)	(२,२७६.७९)	(७,३५१.२८)	(३,६१५.९३)	(१८,७११.४१)
३.	करपूर्व कालावधीकरिता (असवादात्मक व/वा असमान्य बाबीपरिच्छेद) निव्वळ नफा/(तोटा)	(२,२७६.७९)	३८,१५९.०७	(३,६१५.९३)	२७,१२६.९४
४.	करपरचाळ कालावधीकरिता (असवादात्मक व/वा असमान्य बाबीबाबीपरिच्छेद) निव्वळ नफा/(तोटा)	(२,२७६.९२)	३८,०४९.६६	(३,६१५.९३)	२६,५०२.७६
५.	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता (करपरचाळ) नफा/(तोटा) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (करपरचाळ) बांधा संपत्तीस)	(२,२८३.६८)	३८,०४९.६८	(३,६००.७३)	२६,९५८.९६
६.	समाधान भांडवल	१२,५१३.३८	१२,५१३.३८	१२,५१३.३८	१२,५१३.३८
७.	राष्ट्रीय (पुनर्वित्त) राखीव पायझा, गत वर्षाच्या लेखापरीक्षित तालेबंदीमध्ये दर्शवितातना				(१४,२५०.६६)
८.	उत्पन्न प्रतिलेख (प्रत्येकी रु. १/-) (अवार्डिक्लीकृत)				
अ)	मूलभूत (रु.)	(१.८२)	३०.४१	(२.९६)	२१.५६
ब)	सीमर्युक्त (रु.)	(१.८२)	३०.३४	(२.९६)	२१.४९

टीप :

- वरील विक्रम हे लेडी (मुदी) अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियम, २०१५ च्या विनियम ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजकडे दाखल करण्यात आलेल्या दि. ३०.०६.२०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिताच्या वित्तीय निष्कर्षांच्या (स्थायी व एकत्रित) विस्तृत प्रत्येक सारांश आहे. ३०.०६.२०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिताच्या वित्तीय निष्कर्षांचे (स्थायी व एकत्रित) संपूर्ण प्रत्येक कंपनीची वेबसाइट (www.tind.com) व तसेच बीएसईची वेबसाइट (www.bseindia.com) व एनएसईची वेबसाइट (www.nseindia.com) वही असल्या आहेत.
- सर्व कालावधीकरिताचे वित्तीय निष्कर्ष हे आयएनडी एएस - ३४ : कंपनीच्या कायदा, २०१३ चे अनुच्छेद १३३ अंतर्गत विहित अंतर्गत वित्तीय नोंदी त्हाच्याच स्वातंत्र्यात जारी केलेले निव्वळ तसेच भारतीय सर्वसाधारण स्वीकारण्यात येत असलेल्या अन्य लेखा धोरणानुसार तयार केलेल्या असलेले आहेत.
- वरील निष्कर्ष लेखापरीक्षक सधिन्यासे पुराव्यात्मक करण्यात आले असून संचालक पंडितद्वारे त्यांच्या दि.०६.१०.२०२० रोजी या पत्राला दिलेल्या संपूर्ण त्यांच्या बंधी देण्यात आली आहे. कंपनीच्या वैधानिक लेखापरीक्षकांनी वरील निष्कर्षांचे लेखापरीक्षण केले असून दि. ३१.०३.२०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिताची आकडेवारी ही संपूर्ण वित्तीय वर्ष व संबंधित वित्तीय वर्षाच्या तिमाहीकरिता निमाहीकरिता प्रसिद्ध नसे ते तारीख आकडेवारी (अलेखापरीक्षित) संदर्भात तालेबंदी सापेक्षी आहे, जी बांध वैधानिक लेखापरीक्षकांच्या मधील पुराव्यात्मकतेच्या अधीन आहे.
- स्थायी वित्तीय निष्कर्षांचे महत्वाचे माहिती छाली दिलेली आहे :

	(रु. लाखांत)			
	तिमाहीअखेर		वर्षअखेर	
	३०.०६.२०२०	३१.०३.२०२०	३०.०६.२०१९	३१.०३.२०२०
	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित
परिचालनातून सहज (करता का समाविष्ट)	१८,५०३.३८	३६,०९१.१६	२०,३२३.७६	१,४९,३४०.०१
घटा - उत्पन्न कर	१२,५०४.५६	१९,०६५.३०	८,१४३.४३	८३,०६३.०९
परिचालनातून सहज (निव्वळ)	५,९९८.८२	१७,०२५.८६	१२,०८०.३३	६६,२७६.९२
करपूर्व नफा/(तोटा)	(१,८१७.५०)	४०,८८१.६६	(३,२७७.७०)	३०,८७७.४८
करपरचाळ नफा/(तोटा)	(१,८१८.८२)	४०,७९६.३८	(३,२७७.७०)	३०,७९६.००
एकूण सर्वसमावेशक उत्पन्न/(तोटा)	(१,८१८.८२)	४०,७९६.३८	(३,२७७.७०)	३०,७९६.००

- वैधानिक लेखापरीक्षकांनी दि. ३०.०६.२०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिताच्या अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांवर (स्थायी व एकत्रित) त्यांचे वन पुराव्यात्मक सुधारित केले आहे : १) भारतीय लेखा यंत्रणेच्या (आयएसई एएस ३६) संकेतीची हानी वा आवश्यकतेनुसार विषयाने निर्देश असल्याने कंपनीने एका ईएएर कायदाची नोंद ठरली केली नाही. २) भारतीय लेखा यंत्रणे (आयएसई एएस १०९) विधीय साधनांद्वारे आवश्यकतेनुसार एकदा रु. ६०७४.०८ लाखां हक्का कमीच्या काही बाटीजना दिलेल्या जाऊत रकमेची सुधारणा केली नाही. ३) पंजाबप्रांतीय केन्डीज प्रायव्हेट लिमिटेड (पंजाबप्रायव्हेट) कंपनीची पूर्वीतः यंत्रणेची उक्तीची जाऊत वर्षावस्थेत निव्वळ नोंद घाला व संबंधित लेखापत्रे निव्वळ संपत्ती मुक्त करतातक ठरले आहे. विधीय आर्थिक विधीय अग्रतलाची कंपनीने रु. १०८०.३२ लाखांच्या समतुल्य गुणवत्तीय ठरलीकरिता लागू केली व आयएसई एएस ३१ संकेतीची हानी वा अंतर्गत आवश्यकतेनुसार पंजाबप्रायव्हेट वना रु. ३५०२.५५ लाखां जाऊत रकमे देऊ केली. ४) राष्ट्रीय कंपनी विधि न्यायधिकरणाने (एनसीएडी) कंपनीची पूर्वीतः यंत्रणेची उक्तीची - प्राप्त डिस्ट्रीट (प्र.) लि. (प्राय) या कंपनीच्या परिष्काराच्या अंतर्गत दिली आहे. तथापि, आयएसई एएस संकेतीची हानी वा अंतर्गत आवश्यकतेनुसार प्रमाणाने रु. १५४३.३५ लाखांच्या समतुल्य गुणवत्तीय ठरली हानीकरिता लागू केली नाही. ५) प्राप्त करमिने बॉटलिंग बुटिलिंग विस्तार प्रकल्प रु. १०८३८.१३ लाखांचे भांडवली खर्च केले जी बांध प्रकल्पवर्षातील भांडवल खर्च या संकेतीतले नोंदिले आहे. यदर प्रकल्प अनेक वर्षांपूर्वी कार्यान्वित नाही उक्तीची हानीचे संकेत देण्यात आले आहेत. आयएसई एएस ३६ संकेतीची हानी बाजारात आवश्यकतेनुसार हानीच्या नुकसनीकरिता सार प्रकल्पाची प्राप्त यंत्रणे पावणी केली नाही. ६) प्राप्त यंत्रणे आंध्र प्रदेश केन्डीज कंपनीतले लि. कट्टर रु. ५८८.५५ लाखांच्या यंत्रणे व्यासरी स्वीकारात रकमे असुरक्षित केली आहे. व्यवसायाने दीर्घकाळ यंत्रणे असले तरीही, संपादन व्यवसाय स्वीकारात/असुरक्षित पत हानीकरिता प्रकल्पाची बांधवारी लागूदीचा विचार केला नाही.

मंडळाच्या अधिकाऱ्याने
टिळकनगर इंडस्ट्रीज लि. कंपनी
साठी -
अमित महाशुक्ल
अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक
(टीआयएन : ००३०५६३६)

ठिकाण : मुंबई
दिनांक : ०६.१०.२०२०